

प्रकल्पग्रस्त व्यक्ती अध्याव त्यांच्यावर अकांभून
असलेल्या व्यक्तींच्या नेमणुका दुय्यम सेवा निवड
मंडळाच्या कोत्न वगळण्याबाबत.

महाराष्ट्र शासन,
सामान्य प्रशासन विभाग,
शासन परिपत्रक क्रमांक:प्रा.नि. १२१६/प्र. क्र. १४९/९६/१३-अ,
मंत्रालय, मुंबई-४०००३२.
दिनांक :- ३ जानेवारी, १९९७

वाचा :- १. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, ३ ए/प्र-
१०८०/३५/१६अ, दिनांक २१. १. ८०.
२. शासन परिपत्रक क्रमांक:प्रा.नि. १२१०/प्र. क्र. ३८/
१०/१३-अ, दिनांक १८ जून, १९९०.

शासन परिपत्रक :

प्रकल्पग्रस्त व्यक्ती व त्यांच्यावर अकांभून असलेल्या व्यक्तींना शासन सेवा, शासन
पुरस्कृत महामंडळे, शासनाकडून सहाय्य मिळणारी महामंडळे, शासनाने चालविलेल्या संस्था
जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका ज्यांना मार्गदर्शक आदेश देण्याचा
अधिकार शासनाकडे आहे अशी इतर सर्व प्राधिकरणे, सेवा व संस्था यांच्या आस्था-
पनेवरील गट-क व गट-ड मधील पदांवर नेमणुकीसाठी क्रमांक १ येथील संदर्भाधीन
दिनांक २१. १. १९८०च्या शासन निर्णयानुसार सर्वोच्च प्राथम्यक्रम एकूण जागांच्या
किमान ५४ पर्यंत देण्यात यावा असे आदेश आहेत. संदर्भाधीन क्र. २ येथील दिनांक
१८. ६. १९९०च्या शासन परिपत्रकानुसार रिक्त पदांच्या ५४ पर्यंतची पदे प्रकल्पग्रस्त
व्यक्तींसाठी राखून ठेवण्यात यावीत असे सूचित करण्यात आले आहे. शासनाच्या
वरील दोन्ही आदेशातील वर नमूद केलेल्या तरतुदी परस्पर निसंगत असल्यामुळे प्रकल्प-
ग्रस्तांची पदे भारणास अडवणी येतात असे शासनाच्या निदर्शनास आले आहे
२. शासन आता असे आदेश देत आहे की, प्राथम्यक्रमाने प्रकल्पग्रस्तांसाठी असलेली
५४ पदे भारतांना नियुक्ती प्राधिका-पानी शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग,
३ ए/प्र. १०८०/३५/१६-अ, दिनांक २१. १. ८० येथील तरतुदी नुसार, हा सर्वोच्च प्राथम्यक्रम
एकूण संवर्षिकांच्या किमान ५४ पर्यंत देण्यात यावा. सदर ५४/भारतांना जागास-
वर्गीयांच्या आरण्याला बाधा येणार नाही याची दताता घ्यावी. प्रकल्पग्रस्त
व्यक्तींमधील जागास प्रवर्गातील व्यक्ती उपलब्ध असल्यास त्यास प्राधान्य देऊन त्या
त्या प्रवर्गाच्या आरण्यात पदावर नियुक्ती करावी.

GR 20040406180718001 - 0100

कृ. मा. प.

३. प्रकल्पग्रस्त व्यक्तींना प्राधान्यक्रम असलेल्या या ५४ पदांसाठी नियुक्ती प्राधिका-यांकडे परस्पर अर्ज करता येईल. तसेच प्रकल्पग्रस्तांसाठी आरंभित नसलेल्या अशा पदांसाठीही त्यांना निवड मंडळाकडे जाहिरातीच्या अनुषंगाने अर्ज करता येईल. मात्र निवड मंडळाकडून करण्यात येणा-या उमेदवारांच्या निवडीमध्ये त्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून प्राधान्यक्रम राहणार नाही. तेथे त्यांना इतर उमेदवारांप्रमाणेच स्पर्धोत्तन निवड होऊन यावे लागेल.

४. नियुक्ती प्राधिका-यांनी मागणीपत्र पाठविताना प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव असलेली ५४ पदे वगळून निवड मंडळाकडे मागणीपत्र पाठवावे. तसेच त्यांच्याकडे परस्पर आलेल्या अर्जांमधून प्रकल्पग्रस्त व्यक्ती अद्याप त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींच्या नेमणूका करताना वरील आदेशाचे काळजीपूर्वक पालन करावे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

मि.मि. /

अ.स. सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

- राज्यपालांचे सचिव, राजभावन, मुंबई,
- मुख्यांच्यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई,
- सर्व मंत्री/राज्यमंत्रांचे स्वयं सहायक,
- महालेखापाल, महाराष्ट्र-१/२ [लेखा व अनुदेयता], मुंबई/नागपूर,
- महालेखापाल, महाराष्ट्र-१/२ [लेखा परीक्षा], मुंबई/नागपूर,
- अधिकादन व लेखा अधिकारी, मुंबई,
- निमाती लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
- प्रबंधाक, उच्च न्यायालय, मूळ न्याय शाखा, मुंबई,
- प्रबंधाक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई,
- प्रबंधाक, लोक आणुक्त/उप लोकआणुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
- सचिव, महाराष्ट्र विधान डब सचिवालय, मुंबई,
- सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
- सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई,
- सर्व विभागीय आणुक्त,
- सर्व जिल्हाधिकारी,
- सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
- सर्व मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील विभाग प्रमुखा/कार्यालय प्रमुखा
- सदस्य सचिव, महाराष्ट्र दुग्ध विकास निवड मंडळ, मुंबई,
- राज्य शासन विभागातील सर्व कार्यालये,
- निवड नसती.

* पत्राने